


# आपल्या रक्ताची लाली आपण स्वतःच तपासा



रक्तातील 'हिमोग्लोबीन'चे प्रमाण कमी झाल्यास रक्ताची प्राणवायु वाहून नेण्याची क्षमता कमी होते व रक्त फिकट होते. हिमोग्लोबीन तयार करण्यासाठी लोह, प्रथिने आणि ब जीवनसत्व आवश्यक असतात.

## रक्त फिकट पडण्याची मुख्य कारणे

- कमी व अपुरे जेवण.
- पोटात आकडी जंत असणे.
- वरचेवर मलेरिया व इतर संसर्गजन्य रोग होणे.
- मासिक स्नाव जास्त होणे व पाळी कमी अंतराने येणे.
- जखम झाल्यास किंवा शस्त्रक्रिये दरम्यान जास्त रक्तस्नाव.
- वारंवार गरोदरपण व बाळंतपण.

स्त्रियांमधील लोहाच्या कमतरतेमागे कमी आहार आणि गरोदरपण व बाळंतपणात जास्त रक्तस्नाव होणे ही प्रमुख कारणे आहेत.

## रक्ताची लाली वाढवण्याचे उपाय

आवश्यक लोहाचे प्रमाण रोज ३० मि.ग्रॅ. व गरोदर स्त्रियांसाठी ४० मि.ग्रॅ.

- समतोल आहार घेणे – ह्यात लोहतत्व, क जीवनसत्व, फॉलिक ऑसिड, प्रथिने आणि कॅलरीज योग्य प्रमाणात असतील.
- रक्त फिके होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय करणे. जसे की – आकडी जंत असल्यास त्यासाठी औषध घेणे.
- मलेरिया होऊन नये यासाठी काळजी घेणे.
- मासिक पाळी जास्त येत असल्यास त्याच्यावर उपचार करणे.
- गरोदरपणात लोह व फॉलिक ऑसिडची गोळी घेणे.
  - ३ ते ६ महिने सतत गोळ्या घेतल्या तरच पूर्ण भरपाई होते.
  - लोह गोळीमुळे संडासला खडा होणे किंवा जुलाब होणे असा त्रास झाल्यास गोळ्याचे प्रमाण कमी करावे.

महत्त्वाची सूचना : एक महिना गोळी घेऊनही काही सुधारणा न झाल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व इतर कारणांसाठी रक्त तपासून घ्यावे.

## रक्तातलोह कमी असल्यास होणारे त्रास

- थोडे काम केले तरी थकवा येणे.
- खूप काम केले किंवा खूप चालले तर दम लागणे.
- कंबर व पाय दुखणे.
- वारंवार चक्कर व अंधारी येणे.
- पाय सुजणे.
- भूक न लागणे.
- गरोदरपण व बाळंतपणात त्रास तसेच जास्त मासिक पाळीत रक्तस्नाव.

### रक्तपांढरीचे दुष्टचक्र :

रक्तातील लोह कमी झाल्याने भूक लागत नाही आणि आहार कमी झाल्यास रक्तपांढरी वाढते.

## भरपूर लोह असणारा आहार

हिरव्या पालेभाज्या, फ्लॉवरची पाने, बाजरी, नाचणी, राजगिरा, काळे तीळ, अहळीव, खजूर, गूळ, शेवगा. नेहमी लोखंडाच्या कढईत अन्न शिजवावे.

**मूळ संकल्पना :** मानव आरोग्य वर्तुळ  
१९, गणेश कॉम्प्लेक्स, शारदा सोसायटी बस स्टॅड,  
अहमदाबाद ३८० ००७  
गुजरात.



## तथापि ट्रस्ट

रेणुप्रकाश अ / ३ तिसरा मजला, ८९७, सदाशिव पेठ,  
नागनाथ पाराजवळ, पुणे - ४११०३०

दूरध्वनी : ०२० - २४४३११०६ / २४४३००५७

ईमेल : tathapi@gmail.com

वेबसाईट : [www.tathapi.org](http://www.tathapi.org) • [www.letstalksexuality.com](http://www.letstalksexuality.com)